

दि. ०१.११.२००५ पूर्वी पदभरतीची जाहिरात /अधिसूचना निर्गमित झालेल्या तथापि, दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत..

महाराष्ट्र शासन

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासन आदेश क्र. संकीर्ण- २०२४/प्र.क्र.१२/ई-८०९७६८/मशि-१

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय विस्तार इमारत, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक : २६ नोव्हेंबर, २०२४

वाचा :-

१. वित्त विभाग, शासन निर्णय, क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.४६/सेवा-४, दि.०२.०२.२०२४.
२. वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०२४/ प्र.क्र.१८/सेवा-४, दि.०२.०५.२०२४.

प्रस्तावना :-

वित्त विभागाच्या संदर्भाधिन क्र.१) येथील दिनांक ०२/०२/२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी/कर्मचारी दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आले आहेत. तथापि, त्यांची पदभरतीची जाहिरात/अधिसूचना दि.०१.११.२००५ पूर्वी निर्गमित झालेली आहे, त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण) नियम १९८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय (One Time Option) देणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील महाराष्ट्र महाविद्यालयीन शिक्षण सेवा, गट-अ (वरिष्ठ महाविद्यालयीन शाखा) व महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशिक्षण शाखा), गट-अ या संवर्गातील दि.०१/११/२००५ पूर्वी पदभरतीची जाहिरात आलेल्या तथापि, दि.०१/११/२००५ रोजी वा त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या अधिव्याख्यात्यांचे जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबतचे अर्ज/विकल्प शासनास प्राप्त झाले आहेत.

२. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, जाहिरात क्र.१०, दि.३०.०३.२००५ (अधिसूचना क्र.१५(२)/(१३)/९९८/X, दि.३०.०३.२००५, अधिसूचना क्र. १५(२)/(१८०)/२५१-SD/X, दि.३०.०३.२००५ व अधिसूचना क्र. १५(२) (१७८/४)/३२९-SD/X, दिनांक ३०/०३/२००५) अन्वये अधिव्याख्याता, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (महाविद्यालयीन शाखा) व महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (प्रशिक्षण शाखा) (अनुशेषाची पदे) या पदांच्या सरळसेवा भरतीसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिरातीस अनुसरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार पात्र उमेदवारांना उच्च व तंत्र शिक्षण विभागात अधिव्याख्याता, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (महाविद्यालयीन शाखा) / महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशिक्षण शाखा), गट-अ, या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.

३. सबब, उपरोक्त परिच्छेदात नमूद जाहिरातीस अनुसरून नियुक्ती देण्यात आलेल्या अधिव्याख्याता यांना वित्त विभाग, शासन निर्णय, दिनांक ०२.०२.२०२४ मधील तरतूदीनुसार, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२. महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व अनुषंगिक नियमाच्या तरतूदी लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत पुढीलप्रमाणे शासन आदेश देण्यात येत आहेत:-

शासन आदेश :-

उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत खालील विवरणपत्रात नमूद करण्यात आलेल्या, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (महाविद्यालयीन शाखा) व महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशिक्षण शाखा), गट-अ या संवर्गातील अधिव्याख्यात्यांना वित्त विभागाच्या संदर्भांघिन दिनांक ०२.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण) नियम १९८४ व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ व अनुषंगिक नियमाच्या तरतूदी लागू करण्यात येत आहे.

अ.क्र.	अधिकाऱ्यांचे नांव व पदनाम	मूळ संवर्ग	संस्था/महाविद्यालय	विकल्प अर्ज दिनांक
१.	डॉ.रुपेश निवृत्ती राऊत, सहाय्यक प्राध्यापक (प्राणीशास्त्र)	अधिव्याख्याता	एलफिन्स्टन महाविद्यालय, मुंबई.	२८-०२-२०२४
२.	डॉ.जयश्री जयवंतराव भुक्तर, सहाय्यक प्राध्यापक (सुक्ष्मजीवशास्त्र)	अधिव्याख्याता	शासकीय विज्ञान संस्था, छत्रपती संभाजीनगर	२१-०३-२०२४
३.	डॉ.भगवान पांडूरंग कांबळे, सहाय्यक प्राध्यापक (हिंदी)	अधिव्याख्याता	शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर	२२-०२-२०२४
४.	डॉ.विश्वनाथ महादू देशमुख, सहाय्यक प्राध्यापक (हिंदी)	अधिव्याख्याता	राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर	१८-०३-२०२४
५.	डॉ.उज्वला शिवाजी देशमुख, सहाय्यक प्राध्यापक (प्राणिशास्त्र)	अधिव्याख्याता	शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती.	१२-०२-२०२४
६.	डॉ.शितल मनोज पंचीकर (सोनार), सहाय्यक प्राध्यापक(इतिहास)	अधिव्याख्याता	इस्माईल युसुफ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मुंबई.	०२-०३-२०२४
७.	डॉ.प्रतिभा हरिश्चंद्र रोहणकर, सहाय्यक प्राध्यापक (प्राणिशास्त्र)	अधिव्याख्याता	शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती.	१४-०२-२०२४
८.	श्री. सुनिल अर्जुन सोनवणे, सहाय्यक प्राध्यापक (भूगोल)	अधिव्याख्याता	शासकीय अध्यापक महाविद्यालय.मुंबई ,	२३-०३-२०२४
९.	डॉ.चरणदास युवराज कांबळे, सहाय्यक प्राध्यापक (भूगोल)	अधिव्याख्याता	शासकीय अध्यापक महाविद्यालय,रत्नागिरी	२६-०३-२०२४
१०.	डॉ.रामेश्वर शेकुभाऊ पदमे, सहाय्यक प्राध्यापक (भूगोल)	अधिव्याख्याता	शासकीय अध्यापक महाविद्यालय,छत्रपती संभाजीनगर	२६-०३-२०२४

अ.क्र.	अधिकाऱ्यांचे नांव व पदनाम	मूळ संवर्ग	संस्था/महाविद्यालय	विकल्प अर्ज दिनांक
११.	श्री.राजेंद्र गंगाधर चौरे, सहाय्यक प्राध्यापक (सुक्ष्मजीवशास्त्र)	अधिव्याख्याता	शासकीय विज्ञान संस्था, मुंबई.	२०-०२-२०२४
१२.	डॉ.विठ्ठल रामराव मोरे, सहाय्यक प्राध्यापक (प्राणिशास्त्र)	अधिव्याख्याता	शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर	०६-०३-२०२४
१३.	डॉ.अरुणा कृष्णराव कावडकर, सहाय्यक प्राध्यापक (प्राणिशास्त्र)	अधिव्याख्याता	शासकीय विज्ञान संस्था, नागपूर	०७-०२-२०२४
१४.	डॉ.गौतम मधुकर माने, सहाय्यक प्राध्यापक (इंग्रजी)	अधिव्याख्याता	महाराणी ताराबाई शासकीय अध्यापक महाविद्यालय, कोल्हापूर	२२-०३-२०२४
१५.	डॉ.सुषमा लक्ष्मीकंत दामोदरे, सहाय्यक प्राध्यापक (भूगोल)	अधिव्याख्याता	वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्था, नागपूर	१४.०२.२०२४
१६.	डॉ.अविनाश वसंतराव तलमले, सहाय्यक प्राध्यापक (भूगोल)	अधिव्याख्याता	वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्था, नागपूर	०६.०२.२०२४
१७.	डॉ.निता वा. अंदुरे(यावले), सहाय्यक प्राध्यापक (संख्याशास्त्र)	अधिव्याख्याता	शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती	१३.०२.२०२४
१८.	डॉ.तेलगोटे महेन्द्र रणधीर, सहाय्यक प्राध्यापक (इंग्रजी)	अधिव्याख्याता	सिडनहॅम वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, मुंबई	१०.०३.२०२४
१९.	डॉ.वैशाली संतोष देशमुख, सहाय्यक प्राध्यापक (संगीत)	अधिव्याख्याता	शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर	२३.०२.२०२४
२०.	डॉ.मोहन आत्माराम सोनार, सहाय्यक प्राध्यापक (भूगर्भशास्त्र)	अधिव्याख्याता	शासकीय विज्ञान संस्था, छत्रपती संभाजीनगर	०७.०२.२०२४

२. उपरोक्त विवरणरपत्रात नमुद अधिव्याख्याते यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ व अनुषंगिक नियम लागू करणेबाबतचा विकल्प विहित मुदतीत सादर केला आहे.

३. संदर्भीय क्र.१) येथे नमुद वित्त विभाग, शासन निर्णय, दि.०२.०२.२०२४ नुसार उपरोक्त विवरणरपत्रात नमुद अधिव्याख्याता यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ व अनुषंगिक नियम लागू करण्यात येत असल्याने त्यांचे भविष्य निर्वाह निधी (GPF) खाते तात्काळ उघडण्यात यावे. तसेच सदर अधिव्याख्यात्यांचे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) मधील खाते बंद करून, त्यातील त्यांच्या हिश्याची रक्कम देय/ अनुदेय व्याजासह संबंधितांच्या उघडण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करावी. याकरीता कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिव्याख्यात्यांच्या बाबतीत संदर्भीय क्र.२)

येथे नमुद वित्त विभागाच्या दि.०२.०५.२०२४ रोजीच्या परिपत्रकात विहित केलेली कार्यपध्दती अवलंबिण्यात यावी.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२४११२६१६२४३६८६०८ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अशोक मांडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
२. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य-१/२, मुंबई/नागपूर
३. महालेखापाल (लेखा परिक्षा) महाराष्ट्र राज्य-१/२, मुंबई/नागपूर.
४. सर्व विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण.
५. सर्व प्राचार्य / संचालक, शासकीय महाविद्यालये/ संस्था/ शासकीय अध्यापक महाविद्यालये.
६. सर्व संबंधित सहाय्यक प्राध्यापक (मार्फत, संचालक, उच्च शिक्षण, पुणे.)
७. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
८. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
९. वित्त विभाग (व्यय-५/सेवा-५), मंत्रालय, मुंबई.
१०. निवडनस्ती मशि-१.